

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यात केंद्रीय विद्यालय नसलेल्या जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय
सुरु करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रस्ताव पाठविण्याबाबत

(१) १९४९ (२२-१२-२०१४). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जिथे केंद्रीय विद्यालय संगठनाचे (मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सहकार संचलित) एकही विद्यालय नाही अशा जिल्ह्यात (उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, हिंगोली, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, ठाणे, मुंबई उपनगर, अकोला, जालना, कोल्हापूर, नंदूरबार इत्यादी) केंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रस्ताव पाठविण्याबाबत दिनांक ९ डिसेंबर, २०१० व तदनंतर केंद्रीय विद्यालय संगठनेने राज्य शासन तसेच विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना पत्राद्वारे कळविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रस्तावावर शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(३) अद्याप निर्णय घेतला नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत व या प्रस्तावावर केंव्हा निर्णय घेण्यात येईल ?

श्री. विनोद तावडे (२७-०४-२०१६) :(१) केंद्रीय विद्यालय सुरु करण्याची बाब राज्य शासनाच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वरळी (मुंबई) येथील पोदार आयुर्वेद रुग्णालयामध्ये अत्याधुनिक
आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत**

(२) ८८४४ (०९-०४-२०१५). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वरळी (मुंबई) येथील पोदार आयुर्वेद रुग्णालयामध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने सदरील रुग्णालयामध्ये आत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०६-२०१६) :(१) अशा आशयाचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून आले नाही. तथापि, सदर रुग्णालयात अतिदक्षता विभागाला (आय.सी.यू) प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे निवेदन प्राप्त झाले होते त्यावर कार्यवाही करून दिनांक २४ एप्रिल, २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खरोळा (ता.रेणापूर जि.लातूर) येथील जिल्हा परिषदेच्या उर्दु माध्यमिक
शाळेस अनुदान मंजूर करण्याबाबत**

(३) २१०४३ (०६-०८-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खरोळा (ता.रेणापूर जि.लातूर) येथील जिल्हा परिषदेच्या उर्दु माध्यमिक शाळेस अनुदान मंजूर करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी दिनांक १६ एप्रिल, २०१५ रोजी मा.शालेय शिक्षण मंत्री महोदयाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने सदर शाळेस अनुदान मंजूरीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असल्यास, साधारणतः सदरहू शाळेस किती कालावधीत अनुदान मंजूर होणे अपेक्षित आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०५-२०१६) :(१) स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दिनांक १६एप्रिल, २०१५ रोजी निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही. मात्र दि.३० जून, २०१५ रोजी चे निवेदन प्राप्त झालेले आहे.

(२) जिल्हा परिषद प्रशाला खरोळा ता.रेणापूर जि.लातूर या शाळेस इयत्ता ९वी व १०वी च्या उर्दु समांतर वर्गास राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही व जिल्हा परिषदेच्या

स्वतःच्या आर्थिक उत्पन्नातून उत्पन्नातून खर्च करेल. या अटीच्या अधिन राहून शासन निर्णय दि.०२/०९/२०१४अन्वये परवानगी दिलेली आहे. त्यामुळे अनुदान मंजूरीचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**जत तालुक्यातील (जि.सांगली) महाराष्ट्र - कर्नाटक सिमावर्ती
भागामध्ये २२ नविन मराठी शाळा सुरु करण्याबाबत**

(४) २४६९१ (०६-०८-२०१५). श्री.विलासराव जगताप (जत), श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जत तालुक्यातील (जि.सांगली) महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये २२ नविन मराठी शाळा शासन सुरु करणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शाळा स्थापनेसाठी स्थानिक संस्था सोडून बाहेरील संस्थांनी अर्ज केले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर संस्थांनी प्रस्ताव दाखल करताना प्रतिज्ञापत्रामध्ये कोणतेही कोर्ट कारवाई चालू नाही असे प्रतिज्ञापत्र दिले असून सदरच्या प्रतिज्ञापत्रापैकी बरीचशी बोगस असल्याने त्यांची प्रशासनाकडून तपासणी झाली आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी बोगस प्रतिज्ञापत्रे सादर करणाऱ्या शाळांवर शासनाने पुढे कोणती कारवाई केली तसेच सीमा भागात नविन शाळा स्थापनेसाठी समान गुण असणाऱ्या स्थानिक संस्थाना प्राधान्य देण्यात येणार आहे काय,
- (५) नसल्यास, त्याची काय कारणे आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०५-२०१६) : (१) व (२) होय.

- (३) व (४) या प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या
सहाय्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्याबाबत**

(५) २६१४१ (१७-०८-२०१५). श्री.जानराज चौगुले (उमरगा), श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सहाय्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करून शिक्षकेत्तर कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्याबाबत उमरगा-लोहारा येथील लोकप्रतिनीधी यांनी मा.मुख्यमंत्री, यांना दिनांक २३ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास लेखी पत्राद्वारे विनंती केली होती, हे खरे आहे काय,

वि.स. १७७ (४)

(२) असल्यास, शासनाने उक्त निवेदनाच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०५-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीच्या अनुषंगाने अकृषि विद्यापीठे व संलग्नित अशासकिय महाविद्यालयातील शिक्षकेत्तर पदांच्या वेतन त्रुटी बाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा विस्तार होण्यासाठी
कृती आराखडा तयार करण्याबाबत**

(६) २८७४५ (२३-१२-२०१५). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा विस्तार होण्यासाठी व महाराष्ट्र राज्य आशियातील एज्युकेशन हब व्हावे तसेच विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक पातळीवर शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, यासाठी टास्क फोर्स स्थापन करणे इत्यादींचा कृती आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या सर्व विभागातील तसेच संलग्न कॉलेजातील पायाभूत सुविधा, शिक्षकांची संख्या तसेच विद्यार्थी, शिक्षक प्रमाण यासारख्या बाबी नमुद करणारी श्वेतपत्रिका काढावी अशी सुचना माननीय राज्यपाल यांनी विद्यापीठांना व शासनाला केली आहे,हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रश्न भाग (१) व (२) च्या अनुषंगाने निर्णयात्मक कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे वा यासाठी किती कालावधी अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे (१८-०५-२०१६) : (१) होय, हे खरे आहे. याबाबतचा धोरणात्मक निर्णयाबाबतची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे.

(२) होय. हे अंशतः खरे आहे, उच्च शिक्षणाच्या जागतिकीकरणाबाबत दि.२८ ऑगस्ट, २०१५ रोजी मुंबई विद्यापीठामध्ये गोलमेज परिषद पार पाडली. सदर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मा. राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये सर्व विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी शिक्षकांची उपलब्धी, शिक्षकः विद्यार्थी गुणोत्तर याबाबतची श्वेतपत्रिका काढण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.

(३) प्रश्न भाग (१) बाबतची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे व प्रश्न भाग (२) बाबत विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

राज्यातील भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक तसेच सर्वसाधारण व्यावसायिक तंत्रशिक्षण आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामायिक विद्यार्थी प्रवेशबाबत

(७) २८९२५ (२०-०१-२०१६). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक तसेच सर्वसाधारण व्यावसायिक तंत्रशिक्षण आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामायिक विद्यार्थी प्रवेश प्रक्रीये दरम्यान विद्यार्थ्यांना शासन प्रवेश देत असतानाही अश्या संस्थांकडून प्रवेशाच्या सद्यस्थितीबाबत संस्था दैनंदिन उपलब्ध प्रवेश, रद्द झालेले प्रवेश, यांच्या सद्यस्थितीबाबत दैनंदिन विवरण सादर करीत नसून विद्यार्थी, पालक तसेच शासनाची दिशाभूल करण्याकरिता संबंधित खातेप्रमुख याद्या अपलोड करण्याकरिता काही दिवसांचा कालावधी देत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास या सर्व प्रवेशांबाबत संस्थाना दैनंदिन सद्यस्थितीबाबत विवरण सादर करण्याची सक्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०५-२०१६) : (१) नाही.

(२) तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत प्रवेश नियमावलीनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांचा तपशिल संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य केलेले आहे.

वर्ष २०१५-१६ पर्यंत उच्च शिक्षण संचालनालयामार्फत सर्व शासकीय, अनुदानित व केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी विनाअनुदानित महाविद्यालय बी.एड व एम.एड या अभ्यासक्रमाचे प्रवेश सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे झाले आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये समाविष्ट असणारे भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक अध्यापक महाविद्यालय तसेच इतर अध्यापक महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाबाबतचे विवरण उच्च शिक्षण संचालनालयाकडे प्रवेशित विद्यार्थ्यांच्या याद्या व कागदपत्रासह सादर करावे लागते व त्यास मान्यता घ्यावी लागते. जे विनाअनुदानित भाषिक, धार्मिक, अल्पसंख्यांक व इतर अध्यापक महाविद्यालय हे संघटनेचे सदस्य आहेत व त्यांचे प्रवेश संघटनेने सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे केले आहेत. त्याचे विवरण संबंधित महाविद्यालयाने संघटनेकडून मान्य करून प्रवेश नियंत्रण समितीला सादर करून त्यांच्याकडून मान्यता घेणे आवश्यक आहे. अध्यापक महाविद्यालयाने प्रमाणित विवरण सादर केल्याशिवाय प्रवेशित उमेदवाराची नोंदणी विद्यापीठामार्फत होत नाही.

अनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्रवेश सहसंचालक (उच्च शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली होतात. विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयात संघटनेमार्फत प्रवेश

झाले आहेत. या यादया विद्यापीठामार्फत प्रमाणित करून घेतल्या जातात. राज्यात एक विनाअनुदानित बी.पी.एड अल्पसंख्यांक शारीरिक शिक्षण महाविद्यालय आहे त्याचे प्रवेश विद्यापीठातर्फे तपासले जातात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयातील वसतीगृहामधील विविध समस्यांबाबत

(८) २८९६९ (२१-०१-२०१६). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील शासकीय घाटी रुग्णालयातील वसतीगृहामध्ये दुषित पाणी अस्वच्छता नादुरुस्त ड्रेनेज मुळे दुर्गंधी अशा विविध समस्यांबाबत विद्यार्थी निवासी डॉक्टर यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने रुग्णालयाच्या वस्तीगृहाची पाहणी केल्यानंतर तक्रारीत सत्य असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वस्तीगृहातील दुरावस्था दूर करण्यासाठी तातडीने काय निर्णयात्मक कार्यवाही व उपाययोजना करण्यात आली आहे,

(३) अद्याप तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२७-०६-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद शहरातील किले अर्क परिसरात असलेल्या जुने शासकीय कला महाविद्यालय जनाना महालाची दुरुस्ती करण्याबाबत

(९) २८९९६ (२१-१२-२०१५). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील किले अर्क परिसरात असलेल्या जुने शासकीय कला महाविद्यालय म्हणजे जनाना महालाचा ताबा शासनाकडे आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर महाल हा १२ वर्षांपासून ओसाड अवस्थेत पडून आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर महालाच्या दुरुस्तीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे व कार्यवाहीची सदय स्थिती काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०५-२०१६) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांच्या अहवालानुसार जनाना महालाची इमारत धोकादायक व वापरण्यास अयोग्य असल्यामुळे शासकीय कला महाविद्यालय दुसऱ्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करणेबाबत

(१०) २९०१९ (२३-१२-२०१५). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठवाड्यातील औरंगाबाद येथे "राष्ट्रीय विधी विद्यापीठ" स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने उक्त प्रस्तावावर निर्णय घेतला आहे काय,

(३) असल्यास, सन २००७ मध्ये नागपूर येथील कोराडी येथे 'महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ' स्थापन करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचीही सद्यस्थिती काय आहे,

(४) असल्यास, प्रश्नोक्त भाग (१) व (२) बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. विनोद तावडे (१३-०५-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) व (४) नागपूर येथील कोराडी येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला नसून औरंगाबाद येथील कोराडी येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच, नागपूर येथे देखील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. औरंगाबाद आणि नागपूर येथील महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुंची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाच्या असहिष्णूतेच्या विरोधात प्रजा पवार यांच्यासह चार साहित्यिकांनी त्यांना मिळालेले पुरस्कार व रोख रक्कम शासनाकडे जमा केल्याबाबत

(११) २९९१३ (२१-१२-२०१५). श्री.अजित पवार (बारामती) : सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाच्या असहिष्णूतेच्या विरोधात प्रजा पवार यांच्यासह चार साहित्यिकांनी त्यांना मिळालेले पुरस्कार व रोख रक्कम शासनाकडे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान जमा केली, हे खरे आहे काय,

वि.स. १७७ (८)

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०५-२०१६) : (१) शासनाकडे खालील साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत.

अ.क्र.	साहित्यिकाचे नांव	पुरस्काराचे स्वरूप
१.	श्रीमती नीलम माणगावे.	२ सन्मानचिन्हे, २ प्रशस्तीपत्रे व रु.७,०००/-चा धनादेश
२.	श्री. संजय जोशी	रु.२०,०००चा धनादेश
३.	श्री. वीरधवल परब	सन्मानचिन्ह व रु.५,०००/-चा धनादेश
४.	श्री. प्रवीण बांदेकर	सन्मानचिन्ह व रु.५,०००/-चा धनादेश
५.	श्री. गोविंद कांजरेकर	सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रु.१०,०००/-चा धनादेश
६.	डॉ. प्रमोद मुनघाटे	सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रु.१०,०००/-चा धनादेश
७.	श्री. राजीव नाईक	रु.१०,०००/-चा धनादेश
८.	श्री. मेहबूब गौस सय्यद	रु. २५,०००/-चा धनादेश व प्रशस्तीपत्र
९.	श्री. प्रभाकर सोनकांबळे	सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रु.५,०००/-चा धनादेश

उपरोक्त पुरस्काराच्या यादीमध्ये श्रीमती प्रजा पवार यांच्या नावाचा अंतर्भाव नाही.
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य वाड.मय पुरस्काराच्या प्रचलित कार्यपध्दतीच्या नियमावलीनुसार राज्य वाड.मय पुरस्काराकरीता दरवर्षी वर्तमानपत्रामधून जाहिरात प्रसिध्द करून जाहिरातीद्वारा अर्ज

मागविण्यात येतात. त्यामुळे या पुरस्काराचे स्वरूप “स्पर्धा पुरस्कार” या प्रकारामध्ये मोडते. या कार्यपध्दतीमध्ये पुरस्कार परत करण्याची तसेच संबंधितांनी पुरस्कार न स्वीकारल्यास करावयाच्या कार्यवाहीची तरतूद नाही.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एन ९५ मास्कची कमतरता असल्याबाबत

(१२) ३०२७६ (२०-०१-२०१६). प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एन ९५ मास्कची कमतरता असल्यामुळे रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी वर्गाना संसर्गजन्य आजारांची लागण झाल्याचे ऑगस्ट, २०१५ दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एन ९५ मास्क उपलब्ध करून देण्याची मागणी मार्ड मार्फत करण्यात आली, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) नाही.

(३) संस्थेमध्ये एन ९५ मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानास पात्र शाळांना तातडीने अनुदान देण्याबाबत

(१३) ३१०१३ (२१-०१-२०१६). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुदानपात्र शाळांना अनुदान मिळावे इत्यादी महत्वाच्या मागण्यासाठी एका संघटनेने आंदोलन केले होते त्यावेळी मा.मुख्यमंत्री व मा. शालेय शिक्षण मंत्री यांनी पात्र ठरलेल्या सर्व शाळांना अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या व अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना व त्यांच्या वर्ग तुकड्यांना अनुदान देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून जाचक निकषांच्या पूर्ततेत अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, राज्यातील शाळा वर्ग तुकड्यांचे मुल्यांकन करून अनुदानास पात्र शाळा व तुकड्यांची यादी जाहीर करूनही शासनाने अनुदानाची तरतूद केलेली नसल्यामुळे वर्षानुवर्षे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपासमार होत असल्याचे माहे जून, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, अनुदानास पात्र शाळांना तातडीने अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (११-०५-२०१६) : (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) विहित निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या प्राधिकरणाची मुदत संपुष्टात आल्याबाबत

(१४) ३२३४८ (२३-१२-२०१५). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणाची मुदत दिनांक ३१ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास संपुष्टात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुढील निवडणूका २०१६ शिवाय घेऊ नये असे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने माहे सप्टेंबर, २०१५ दरम्यान जारी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त बाब १ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, मुदत संपलेल्या प्राधिकरणांचे कामकाज चालविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे तक्रार निवारण करण्यासाठी शासन कोणती उपाययोजना करणार आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०५-२०१६) : (१) होय.

(२) महाराष्ट्र विद्यापीठ (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या सदस्यांच्या निवडणूका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम, २०१५ दिनांक १०-०८-२०१५ रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आला आहे.

(३) व (४) अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व अकृषी विद्यापीठांना दिनांक २५-०८-२०१६ रोजी दिले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नेवासा (जि.अहमदनगर) येथे मराठी विद्यापीठ स्थापन करणेबाबत

(१५) ३४६७५ (२३-१२-२०१५). श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नेवासा (जि.अहमदनगर) येथे मराठी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे माहे फेब्रुवारी, २०१५ वा त्या दरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नेवासा येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व केव्हा पर्यंत निर्णय अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे (०३-०५-२०१६) :(१) होय.

- (२) मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांनी खेळाच्या सरावासाठी कार्यालय लवकर सोडण्याबाबतचे शासन निर्णय निर्गमित केल्याबाबत

(१६) ३४६८१ (२०-०१-२०१६). श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, यांनी शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण १७१४/प्र.क्र.३१४/क्रियुसे २, दिनांक २३ सप्टेंबर,२०१५ अन्वये खेळाच्या सरावासाठी कार्यालय लवकर सोडण्याबाबतचे शासन निर्णय निर्गमित केले आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू शासन निर्णयामध्ये अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना स्पर्धापूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक १ नोव्हेंबर ते ३१ मार्च याकालावधीपर्यंत सरावासाठी दुपारी ३.३० वाजताची सवलत देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच सावंतवाडी (सिंधुदूर्ग) येथे झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेतील महाराष्ट्र शासनाच्या उपविजेता संघास वेतनवाढ देण्यासंबंधी लोकप्रतिनिधींनी दिनांक २५ फेब्रुवारी, २०१५ रोजी व त्यासुमारास मा. मुख्यमंत्री, मा. क्रिडा मंत्री व मा. वित्त मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे हे खरे आहे काय,
- (४) तसेच शासन निर्णयामध्ये स्थानिक स्पर्धांचा उल्लेख करून स्थानिक स्पर्धांनाही सरावासाठी सवलत देण्याबाबत सदरहू शासन निर्णयामध्ये अंतर्भाव करून तसेच उपरोक्त

प्रलंबित विषयावर नव्याने निर्णय घेण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-०५-२०१६) : (१) व (२) होय.

(३) प्रस्ताव तपासण्यात येत आहे.

(४) याबाबतचे निवेदन प्राप्त झालेले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शालेय शिक्षण विभागाने नव्या अर्थ सहाय्यित शाळांकरिता बृहत आराखडा तयार न करता अर्ज मागविण्यात सुरुवात केली असल्याबाबत

(१७) ३४९५८ (२१-०१-२०१६). श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शालेय शिक्षण विभागाने नव्या अर्थ सहाय्यित शाळांकरिता बृहत आराखडा तयार न करता अर्ज मागविण्यात सुरुवात केली असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय

(२) असल्यास, सदर नियमबाह्य प्रक्रियेच्या फेरबदलाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०५-२०१६) :(१) व (२) महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ अंतर्गत स्वयं अर्थसहाय्यित शाळांकरिता सन २०१६-१७साठी शाळा मान्यतेकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुण्यातील स्पायसर विद्यापीठाने विद्यापीठाला सरकारी मान्यता नसतांना नियमबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याबाबत

(१८) ३५३७५ (२३-१२-२०१५). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील स्पायसर विद्यापीठाने शासकीय मान्यता नसतांना नियमबाह्य बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ व त्या दरम्यान निदर्शनास आल्याचे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, स्पायसर उच्च माध्यमिक स्कूलच्या खात्यात जमा असलेली विद्यार्थ्यांची शुल्क देणगीची उधळपट्टी झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार दोषी असलेल्या स्पायसर विद्यापीठावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०५-२०१६) : (१) व (२) राज्य शासनाच्या स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाच्या धोरणानुसार विधानमंडळाने स्पायसर विद्यापीठ अधिनियमास दिनांक २४/०६/२०१४ रोजी मान्यता दिली आहे. सदर अधिनियमातील कलम ५१ नुसार सचिवीय समिती पडताळणी अगोदरच विद्यापीठाने विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली असून, मात्र सचिवीय समितीची पडताळणी भेट नजीकच्या काळात प्रस्तावित असल्याने, सचिव समितीच्या अहवालानंतर पुढील योग्यती कार्यवाही करण्यात येईल.

(३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात क्रिडा संकुल बांधण्याबाबत

(१९) ३५९२१ (२०-०१-२०१६). श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात क्रिडा संकुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शहापूर तालुक्यात क्रिडा संकुल बांधण्याबाबत जिल्हाधिकारी ठाणे यांनी एप्रिल २०१५ च्या सुमारास पहाणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, क्रिडा संकुलनासाठी जागाही निश्चित केली आहे हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-०५-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी समवेत दिनांक २९ जून, २०१५ रोजी खर्डी येथे हायवेलगत व ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या जवळपास २७ हे. शासकीय जमिनीची पाहणी करण्यात आली असून सदर जागा ही तालुका क्रीडा संकुलासाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर जागेची मागणी तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी दिनांक १९.१०.२०१५ रोजीच्या पत्रान्वये तहसिलदार शहापूर यांना करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शाळामधील सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील वेतन अनुदानाच्या थकबाकीबाबत

(२०) ३६३१४ (३१-०१-२०१६) अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शाळामधील सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील वेतन अनुदान थकित असल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१५ च्या चौथ्या सप्ताहात वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी शाळांना अनुदान देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून वारंवार केली जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाकडून आजतागायत कोणती ठोस कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०५-२०१६) : (१) हे खरे नाही.सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षासाठी नियमित वेतन वितरीत करण्यात आलेले आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठाचे फोर्ट, कलिना आदी संकुलाच्या सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षारक्षकांना विद्यापीठाने किमान वेतन आणि त्यातील वाढ देण्याऐवजी इतर खासगी सुरक्षारक्षक एजन्सीला विद्यापीठात आणल्याबाबत

(२१) ३६३९६ (२०-०१-२०१६). श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विद्यापीठाचे फोर्ट, कलिना आदी संकुलाच्या सुरक्षेसाठी गत अनेक वर्षांपासून १४४ सुरक्षारक्षक हे रोजंदारी आणि वेतनावर काम करत असून त्यांना विद्यापीठाने किमान वेतन आणि त्यातील वाढ देण्याऐवजी इतर खासगी सुरक्षारक्षक एजन्सीला विद्यापीठात आणले असल्याने या सुरक्षारक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी विद्यापीठाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी माजी सिनेट सदस्यांनी अनेक वेळा करूनही अद्यापपर्यंत निर्णय घेण्यात आला नाही, हे ही खरे आहे,
- (३) असल्यास, सदर विद्यापीठ प्रशासनाकडून सुरक्षारक्षकांची होत असलेली आर्थिक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०५-२०१६) : (१) हे खरे नाही. मुंबई विद्यापीठास मंजूर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या नियमित पदांव्यतिरिक्त मुंबई विद्यापीठामार्फत विद्यापीठाच्या सुरक्षेच्या कामासाठी खाजगी एजन्सीकडून निविदा मागवून मुंबई विद्यापीठामार्फत गठित केलेल्या समितीने निवडलेल्या एजन्सीला कंत्राट देऊन सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत.

(२) व (३) विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये सिनेट सदस्यांनी सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाबाबत निर्णय घेण्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता. सुरक्षा रक्षकांची आर्थिक कोंडी दूर करण्याकरिता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बैठक घेतली होती. परंतु, मुंबई विद्यापीठातील हंगामी/रोजंदारी सुरक्षा रक्षकांनी विद्यापीठाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी नियुक्ती होण्याकरिता कामगार न्यायलयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. सद्यःस्थितीत सदर बाब न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला सेटलमेंट सोलापूर प्रशालेतील गैरव्यवहाराबाबत

(२२) ३८०१० (२१-०१-२०१६). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला सेटलमेंट, सोलापूर या प्रशालेतील मुख्याध्यापकांनी व संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे सादर करून तसेच शिक्षकांच्या सेवा नियुक्तीच्या तारखात बदल करून अनुदान व पगारापोटी शासनाच्या लाखो रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत दोषी आढळून आलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (११-०५-२०१६) : (१) नाही.

(२) या प्रकरणी प्राप्त तक्रारीची चौकशी करण्यात आली आहे. सदर तक्रारीत तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांनी मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याबाबत

(२३) ३८४१४ (२१-०१-२०१६). श्रीमती मोनिका राजळे (शिवगांव - पाथर्डी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या व अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना व त्यांच्या वर्ग तुकड्यांना अनुदानासाठी शालेय शिक्षण विभागाच्या नवीन धोरणानुसार सामोरे जावे लागणार आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर शाळांना अनुदानासाठी मुलभूत सुविधांची पूर्तता करणे सरकारच्या प्रचलित निमानुसार बंधनकारक करण्यात आले असून मूल्यांकनात पात्र ठरल्या अशा शाळांनाही सदर विभागाच्या निकषांची पूर्तता करावी लागणार असून, निकषाची पूर्तता न करणाऱ्या शाळांकडून अनुदान काडून घेतले जाणार असल्याचे स्पष्ट निदेश दिल्याचे दिनांक ९-ऑगस्ट -२०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधित विभागाच्या या भूमिकेमुळे अनुदानास पात्र ठरणाऱ्या हजारो शाळा पुन्हा अडचणीत सापडणार आहेत, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर अनुदानास पात्र असणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता शासनाकडून कोणती उपाययोजना करण्यात येणार वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (११-०५-२०१६) : (१), (२) व (३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या अत्यंत दयनीय स्थितीबाबत

(२४) ३८५४५ (२०-०१-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय स्थिती झाली असून मैदान परिसरात उगवलेली झुडपे आणि ठिकठिकाणी पडलेले साहित्य, पाणी, स्वच्छतागृह, बसण्यासाठी जागा तसेच मैदानाची सफाई आदि सुखसोयीअभावी मैदानाची दयनीय अवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मैदानाचे नुकतेच पालकमंत्री यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सध्यस्थितीमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरु असल्यामुळे खेळांडूना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (५) तदनुसार शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे, नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-०५-२०१६) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना शुभहस्ते दिनांक ०५.०३.२०१५ रोजी ४०० मी. धावनमार्ग, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, टेनिस, क्रीडांगण या प्राथमिक टप्प्यातील बाबींचे उदघाटन झाले आहे.

(३), (४) व (५) हे खरे नाही. कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलामधील ४०० मी. धावनमार्ग, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेनिस, क्रीडांगण या सुविधा जिल्हा, विभागीय व राज्य क्रीडा स्पर्धांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. स्पर्धांच्या कालावधीत याठिकाणी स्वच्छतागृह, पाणी या बाबींची तात्पुरती व्यवस्था केलेली होती. विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथील विविध क्रीडांगणे, रस्ता, स्वच्छतागृह, इमारती यांची दैनंदिन सुरक्षा, साफसफाई, क्रीडांगणांची देखभाल यासाठी कंत्राट देणे किंवा कंत्राटी पध्दतीने कर्मचारी नेमण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

जिल्हा क्रीडा कार्यालय, बीड येथे परिपूर्ण नसलेल्या व्यायामशाळांना

लाखो रुपये अदा करून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराबाबत

(२५) ३८८६८ (२२-१२-२०१५). **अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) :** सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हा क्रीडा कार्यालये, बीड येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिपूर्ण नसलेल्या जिल्ह्यातील सुमारे ११ व्यायाम शाळांना कार्यालयाच्या अभिलेख्यात परिपूर्ण दर्शवून व इतर व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी लाखो रुपये अदा करून भ्रष्टाचार केला असल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले आहे आणि सदर भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या संबंधितांवर शासनाकडून आजतागायत कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१८-०५-२०१६) : (१) हे खरे नाही. अशा प्रकारची बाब निदर्शनास आलेली नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना

परिक्षा फी माफीमधून वगळण्यात आल्याबाबत

(२६) ३९५८८ (२०-०१-२०१६). **श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) :** सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची परिक्षा फी माफ करण्यात आलेली आहे, या फी माफीमधून पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना वगळण्यात आलेले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना फी माफीमधून वगळण्यात आल्यामुळे व इयत्ता १० वी १२ वी च्या परिक्षा फी माफीच्या निर्णय होऊन ही परिक्षा विभागाकडून अद्याप निधी वर्ग न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा फी चा भार पडत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०५-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) महसूल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक २५ नोव्हेंबर, २०१४ व दिनांक १४ जानेवारी, २०१५ च्या आदेशास अनुसरून सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील ५० पैशांपेक्षा कमी हंगामी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या गावांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतच्या सूचना दिनांक १० जुलै, २०१५ रोजीच्या परिपत्रकान्वये संचालक, उच्च शिक्षण यांना देण्यात आलेल्या होत्या.

तसेच, महसूल व वन विभागाच्या दिनांक २०.१०.२०१५ व दिनांक ९.११.२०१५ रोजीच्या आदेशास अनुसरून सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर केलेल्या गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर केलेल्या गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिनांक २४.११.२०१४ व दिनांक ७.१२.२०१५ रोजीच्या आदेशान्वये संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना देण्यात आलेल्या आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेले आहे. तथापि, दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ही शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच भरून घेण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्याबाबत राज्य मंडळास कळविण्यात आले आहे व त्यांना त्याकरिता निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्ह्यातील सहा तालुक्यांना क्रिडा संकुल नसल्याबाबत

(२७) ३९५८९ (२०-०१-२०१६). श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यातील सहा तालुक्यांत क्रिडा संकुलाचे काम अद्याप मंजूर करण्यात आले नसून उर्वरित तालुक्यात मंजूर असलेली कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, बीड जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयातील रिक्त पदे, प्रमुख अधिकाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे अनेक विकास कामे प्रलंबित राहत असून बऱ्याचदा निधी अखर्चित राहत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर जिल्हयातील तालुका क्रिडा संकुलाच्या कामाचा आढावा घेऊन मंजूर कामे तात्काळ सुरु करून उर्वरित सहा तालुक्यात नवीन क्रिडा संकुल मंजूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, तालुकास्तरीय क्रिडा संकुलाची मंजूर कामे विहित मुदतीत पूर्ण होत नसल्याबाबत तसेच विकास निधी अखर्चित राहिल्याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-०५-२०१६) :(१) व (२) हे अंशतःखरे आहे बीड जिल्हयातील एकूण ११ तालुक्यांपैकी ५ तालुका क्रिडा संकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित ३ तालुका क्रिडासंकुलांना प्रशासकीय मान्यता प्राप्त असून प्रशासकी/तांत्रिक अडचणीमुळे आणि उर्वरित ३ तालुका क्रिडा संकुलांना अद्याप जागा अप्राप्त असल्याने या ६ तालुका क्रिडा संकुलांची कामे प्रलंबित आहेत.

(३), (४) व (५) बीड जिल्हयातील ३ तालुका क्रिडा संकुलांकरीता जागा प्राप्त होऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तथापि,त्यानंतर सदर तालुका क्रिडा संकुलाच्या जागेबाबत उद्भवलेल्या प्रशासकीय/तांत्रिक अडचणीमुळे कामे प्रलंबित आहेत. तसेच उर्वरित ३ तालुका क्रिडा संकुलांना अद्याप जागा अप्राप्त आहे. सदर तालुका क्रिडा संकुलांना जागा प्राप्त करून घेणेबाबत क्षेत्रिय कार्यालयामार्फत कार्यवाही सुरु आहे.

**मुंबई आणि पुण्यात ११ वीची राखीव कोट्यातील प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांनी
ऑनलाईन आणि शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या प्रवेश
प्रणालीच्या माध्यमातून करण्याबाबत**

(२८) ४०५७७ (०५-०५-२०१६). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई आणि पुण्यात ११ वी ची सर्व 'इन हाऊस कोटा' 'व्यवस्थापन कोटा' 'अल्पसंख्यांक कोटा' या राखीव कोट्यातील प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांनी ऑनलाईन आणि शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या प्रवेश प्रणालीच्या माध्यमातून करण्यात यावी असा अहवाल शिक्षण विभागाने शासनाकडे मंजूरीसाठी माहे जानेवारी २०१६ वा त्या दरम्यान पाठविला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर अहवालाच्या शिफारशी प्रशासन सन २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात आणणार आहेत काय,
- (३) असल्यास, महाविद्यालयातील इनहाउस कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटा या राखीव कोट्यातील प्रवेश प्रक्रियांमध्ये गत अनेक वर्षापासून मोठा गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर अहवालावर शासनाने निर्णय घेतला आहे काय व तसे आदेश शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना पाठविले आहेत काय,
- (५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०७-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) होय.

(३) हे खरे नाही.

(४) दि. २८.३.२०१६ रोजी इ. ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित कार्यपध्दतीबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर येथील शासकीय अतिविशेषोपचार वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालयात रिक्त पदे भरण्याबाबत**

(२९) ४०६२४ (०३-०५-२०१६). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासकीय अतिविशेषोपचार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे निवासी वैद्यकीय अधिकारी व औषधालय सर्जिकल स्टोअरमध्ये लिपिकांची कमतरता तसेच इतर पदे रिक्त असल्याचे दिनांक ७ जानेवारी, २०१६ रोजी निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू रुग्णालयामध्ये निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३९१ पदे रिक्त आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) यामुळे रुग्णांना सेवा व औषध मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) सदर रुग्णालयातील रिक्त पदे भरणेकरीता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, रिक्त असलेली पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२३-०६-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) संस्थेसाठी वर्ग-१ ते वर्ग-४ मिळून एकूण ३९१ पदांच्या निमितीची प्रस्ताव होता. त्यापैकी आवश्यक असलेल्या १०० पदांच्या निमितीस मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त झाली असून दिनांक ०२.०६.२०१६ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

(५) प्रशासकीय बाबींची पूर्तता होताच मंजूर पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल.

राज्यात अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करताना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्या.(एमकेसीएल) कंपनीच्या संकेत स्थळामध्ये येणाऱ्या विविध अडचणींबाबत

(३०) ४२००२ (१२-०५-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत असून ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी गत काही वर्षांपासून महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्या. यांना जबाबदारी देण्यात आली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कंपनीच्या संकेत स्थळामध्ये येणाऱ्या विविध अडचणींमुळे प्रत्येकवर्षी शेकडो मुलांचे प्रवेश उशिराने होत असल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून करण्यात येतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पालकांना व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नविन कंपनीला संधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०७-२०१६) :(१) हे खरे आहे. तथापि, संपूर्ण राज्य प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नसून फक्त मुंबई एमएमएआरडीए क्षेत्र व पुणे पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील इ. ११ वी चे प्रवेश एमकेसीएल मार्फत केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने केले जात आहेत.

(२) हे खरे नाही,

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्याबाबत

(३१) ४२१२४ (१२-०५-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडत असल्यामुळे नैराशेपोटी नापास होण्याच्या भितीने विद्यार्थी आत्महत्या करित असल्याची बाब माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विद्यार्थ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) : (१) नाही. याबाबत मंडळाकडे निवेदन वा तक्रार प्राप्त झालेला नाही.

- (२) राज्यमंडळ व विभागीय मंडळामार्फत परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय संशोधन आणि प्राशिक्षण संस्थेच्या (एनसीईआरटी) सातवी, दहावी आणि बारावीच्या काही पुस्तकांतून छत्रपती शिवाजी महाराज, अन्य राष्ट्रपुरुष व भारतमाता यांचा अवमान झाला असल्याबाबत

(३२) ४२३२१ (२५-०५-२०१६). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्राशिक्षण संस्थेच्या (एनसीई आरटी) सातवी, दहावी आणि बारावीच्या काही पुस्तकांतून छत्रपती शिवाजी महाराज, अन्य राष्ट्रपुरुष व भारतमाता यांचा अवमान झाला असल्याने एनसीईआरटीचे मंडळ बरखास्त करून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी तसेच एनसीईआरटीची सर्व आक्षेपार्ह पुस्तके रद्द करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजी नागपूर येथील टिळक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू मागणीबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) : (१) सदरबाब ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्राशिक्षण परिषद, (NCERT) नवी दिल्ली यांच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाशी संबंधीत आहे.

(२) याबाबत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) नवी दिल्ली यांचेशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, पाठपुरावा चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सातारा जिल्ह्यात महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशासाठी जादा तुकड्यांना मान्यता मिळणेबाबत तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वाढ करण्यात आलेली फी वाढ रद्द करण्याबाबत

(३३) ४३१६५ (०५-०५-२०१६). श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातारा जिल्ह्यात महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशासाठी जादा तुकड्यांना मान्यता मिळणेबाबत तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आलेली फी वाढ रद्द करण्याची मागणी सातारा जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, सातारा यांनी मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी, सातारा शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर यांचेकडे दिनांक २६ जून, २०१५ रोजी वा त्या सुमारास केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०६-२०१६) : (१) निवेदन आढळून येत नाही.

(२) उक्त निवेदन प्राप्त झाले नसले तरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी प्रशिक्षणार्थींकडून आकारण्यात आलेले विकास शुल्क शासन निर्णय दिनांक ५ नोव्हेंबर, २०१५ अन्वये परत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, शासनाने शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी मान्यता न देण्याचा निर्णय विचारात घेऊन राज्यातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी दिनांक १६ जुलै, २०१५ च्या पत्रान्वये आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व विद्यालीठांना केलेल्या होत्या.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई क्षेत्रात पॅरामेडिकल आणि नर्सिंग कॉलेजची निर्मिती करण्याबाबत

(३४) ४४१५२ (०३-०५-२०१६). श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई क्षेत्रात पॅरामेडिकल आणि नर्सिंग कॉलेजची निर्मिती करण्यात यावी म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या लेखी निवेदनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, नवी मुंबईत उक्त दोन्ही कॉलेजची निर्मिती करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२७-०६-२०१६) :(१) होय

- (२) नवी मुंबई क्षेत्रात तूर्त पॅरामेडिकल व नर्सिंग कॉलेजचा निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हंगामी नियुक्तीवर
असलेल्या सहायक प्राध्यापकांना शासन सेवेत कायम करण्याबाबत**

(३५) ४४२९६ (०३-०५-२०१६). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.सुनिल शिंदे (वरळी),
अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.लक्ष्मण पवार (गेवराई), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) :
सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हंगामी नियुक्तीवर असलेल्या सुमारे ५०० सहायक प्राध्यापकांना शासन सेवेत कायम करण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट मेडीकल टिचर्स असोसिएशनने मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदयांकडे दिनांक २० जानेवारी, २०१६ रोजी शासनाकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त सहायक प्राध्यापकांना सेवेत कायम करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही करण्यात केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२४-०६-२०१६) :(१) होय.

- (२) प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे पी.जी. अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत

(३६) ४४७६५ (०३-०५-२०१६). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), डॉ.संजय कुटे (जळगाव
जामोद), श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील प्रस्तावित १२ विविध विषयांचे पी.जी.
अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता चार वर्षापूर्वी प्रक्रिया सुरु केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, एम.सी.आय.ने मान्यता दिलेल्या दोन विषयांचे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, एम.सी.आय.च्या चमुंनी आतापर्यंत चार वेळा भेटी देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांना त्रुटी आढळून आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोलामध्ये त्रुटीची पूर्तता करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाई व बेजबाबदारपणामुळे पी.जी. अभ्यासक्रम सुरु झाला नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त दिरंगाई करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-०६-२०१६) : (१)होय, हे अंशतः खरे आहे.

- (२) होय, हे खरे आहे.
- (३) होय, हे खरे आहे.
- (४) नाही, हे खरे नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला जिल्ह्यातील सर्वोपचार रुग्णालयात तंत्र परिचारिका नसल्याबाबत

(३७) ४४७६६ (२६-०५-२०१६). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), डॉ.संजय कुटे (जळगाव जामोद) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला जिल्ह्यातील सर्वोपचार रुग्णालयातील अधिसेविका कार्यालयाच्या कारभारामुळे महाराष्ट्र राज्य नर्सिंग फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याचे दिनांक २० जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एनआयसीयु सारख्या महत्वाच्या विभागामध्ये गंभीर स्वरूपाच्या आजारी बाल रुग्णांकरिता तंत्र परिचारिका कार्यरत नसल्याने बालकांच्या आदलाबदली सारखे गंभीर प्रकरण निदर्शनास येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या सर्व प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, त्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (०२-०७-२०१६) : (१) होय, जिल्हाधिकारी, अकोला यांचेकडे दिनांक ४ जानेवारी, २०१६ रोजी निवेदन देण्यात आले आहे.

(२) बालरुग्ण परिचारिकांची पदे बालरुग्ण परिचर्या हा ११ महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या परिचारीकामधून पदोन्नतीने भरण्यात येतात. सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे बालरुग्ण परिचारिकांची तीन पदे मंजूर असून एक पद भरण्यात आलेले आहे. संचालनालयाने दिनांक १०/०८/२०१५ अन्वये पदोन्नतीने पदे भरण्यात आली आहेत. परंतु तेथे पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आलेल्या परिचारीका रुजू न झाल्याने २ पदे रिक्त आहेत. तथापि अकोला येथील २ परिचारिकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असून त्यांची बालरुग्ण विभागात अंतर्गत पदस्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे तज्ञ परिचारिका उपलब्ध नाही हे म्हणणे संयुक्तिक नाही.

(३) व (४) बालरुग्ण कक्षातील अधिपरिचारीकेकडून नजर चूकीने बाल अदलाबदलीचे प्रकरण लक्षात येताच त्वरीत कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिपरिचारिकेस जापन देऊन त्यांची इतर कक्षात बदली करण्यात आली आहे.

**अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.झेड. गंधारे यांचे
निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेतल्याबाबत**

(३८) ४४८६४ (०५-०५-२०१६). श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक १६ व २३ डिसेंबर, २०१५ व दिनांक १९ जानेवारी, २०१६ अशा तीन तारखांना तीन वेगवेगळी पत्र महसूल मंत्री यांनी मा.मुख्यमंत्री, तंत्र शिक्षण मंत्री, संचालक तंत्र शिक्षण यांना देऊन अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.झेड. गंधारे यांचे निलंबन रद्द करून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतल्यास त्यांच्यावर चालु असलेल्या चौकशीवर त्याचा विपरित परिणाम होईल असे उक्त पत्रात नमूद केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डॉ. पी.एम.खोडके यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने १९ निष्कर्ष काढत श्री.गंधारे यांनी अपहार व गैरव्यवहार केल्याचे नमूद केले आहे काय, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, डॉ. पी.एम. खोडके यांच्या चौकशी समितीने काढलेल्या १९ निष्कर्षांपैकी महत्त्वाचे निष्कर्ष कोणते आहेत,

(४) उक्त सर्व निष्कर्षांची पूर्णपणे तपासणी न करता व्ही.झेड. गंधारे यांना त्यांचे निलंबन रद्द करून पुन्हा कामावर रुजू करून घेण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०७-२०१६) :(१) व (२) होय.

(३) व (४) श्री. गंधारे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे प्राचार्य या पदावर कार्यरत असताना त्यांच्या विरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या प्राथमिक चौकशी समितीने आर्थिक अनियमितता झाल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथील तात्कालीन प्राचार्य श्री.गंधारे यांची

याप्रकरणी विभागीय चौकशी सुरु करून त्यांना दि. १४ ऑक्टोबर, २०१५ च्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. तदनंतर सक्षम शिस्तभंग विषयक प्राधिकारी यांच्या मान्यतेनंतर श्री.गंधारे यांना दि. १९ जानेवारी, २०१६ च्या आदेशान्वये सेवेत पुनःस्थापित करण्यात आले आहे. श्री.गंधारे हे नियम वयोमानानुसार दि. ३१ जानेवारी, २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित आहे.

कोल्हापूर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील परिचारिकांना वेतन वेळेवर मिळत नसल्याबाबत

(३९) ४५३०८ (०३-०५-२०१६). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील परिचारिका दिनांक ४ ऑगस्ट, २०१५ रोजीपासून वेतन वेळेवर मिळत नसल्याने बेमुदत संपावर गेल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या परिचारिकांचे पगार वेळेवर न होण्याची कारणे काय आहेत, तदनुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच या परिचारिकांचे वेतन नियमित होण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१४-०६-२०१६) : (१) नाही.

- (२) सेवार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे माहे मे २०१५ व जून २०१५ या दोन महिन्यांच्या कालावधीचे वेतन विलंबाने झाले असून तदनंतरचे वेतन नियमितपणे चालू आहे.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती विभागातील पाच जिल्हयातील २८ अभियांत्रिकी महाविद्यालयात
१८५४ पैकी १२०० पदे रिक्त असल्याबाबत**

(४०) ४५५१८ (०५-०५-२०१६). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती विभागातील पाच जिल्हयातील २८ अभियांत्रिकी महाविद्यालयात १८५४ पैकी १२०० पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पदे न भरणाऱ्या महाविद्यालयांवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीच कार्यवाही केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्याबाबत शासनमार्फत सदर पदे कधीपर्यंत भरण्यात येत आहेत ?

श्री. विनोद तावडे (०४-०७-२०१६) :(१) होय.

(२) व (३) प्रश्नाधीन संबंधित महाविद्यालयामध्ये आढळून आलेल्या त्रुटीची पुर्तता करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. तसेच संबंधित विद्यापिठांना रिक्त पदांचा आढावा घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.

ज्या सस्थांमध्ये आवश्यक मानकानुसार शिक्षकीय पदे उपलब्ध होत नाहीत अशा संस्थाकडून कंत्राटी पध्दतीने अध्यापकांची नियुक्ती करून अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते.

**नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नुतन सरस्वती विद्यालय,
टेकडी या शाळेचे स्थलांतरण कांद्री (कन्हान) येथे करण्याबाबत**

(४१) ४५५५३ (१२-०५-२०१६). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण उध्दार सोसायटी कामठी द्वारा संचलित नुतन सरस्वती विद्यालय, टेकडी ता.पारशिवनी या शाळेचे स्थलांतरण कांद्री (कन्हान) ता.पारशिवनी येथे करण्यात यावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी माहे जानेवारी, २०१६ च्या चौथ्या आठवड्यात केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मागणीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) :(१) होय.

(२) सदर शाळेचे कांद्री (कन्हान) ता. पारशिवनी येथे स्थलांतर करण्यास दिनांक १८ फेब्रुवारी, २०१६ अन्वये शासनाने मान्यता दिली आहे.

(३) प्रश्न उद्भूत नाही.

आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीसाठी नागपूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत

(४२) ४५९५२ (२७-०१-२०१६). श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावरील ताण आणि आयुष फॅकल्टीच्या कामांना होणारा विलंब पाहता महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करून या विद्यापीठामधून आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी विद्याशाखांचे स्वतंत्र विद्यापीठ नागपूरला करण्यासाठी संचालनालयानी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल दिनांक ३१ जानेवारी, २०१६ रोजी शासनाला सादर केला असल्याची माहिती निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आयुर्वेद, युनानी व होमियोपॅथी करीता नागपूर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी बैठक घेउन आयुष संचालनालयाने दिनांक १ जानेवारी, २०१६ रोजी जागेचा शोध घेण्यासाठी चार सदस्यांची समिती गठीत केली, हे ही खरे आहे काय ,

(३) असल्यास, नागपूर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या निर्णयाला नाशिकमधील स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये व त्यादरम्यान शासनास निवेदन देऊन विरोध केला, हे ही खरे आहे काय,

(४) तसेच, आरोग्य विज्ञानाच्या काही विद्याशाखांच्या महाविद्यालयांसाठी वेगवेगळी विद्यापीठे निर्माण केल्याने आंतर विद्याशाखीय संशोधनात बाधा निर्माण होईल व आधुनिक वैद्यकशास्त्रांशी सांगड घालणे शक्य होणार नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येणार आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०५-२०१६) :(१) नाही.

(२) होय,

(३) होय,

(४), (५) व (६) स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल)

इमारत दुरुस्तीच्या प्रस्तावाबाबत

(४३) ४६८५९ (०३-०५-२०१६). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) इमारत दुरुस्तीचा आठ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याबाबत माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावास मंजूरी मिळण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करून देखील प्रस्ताव प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू प्रस्तावास शासन किती कालावधीमध्ये मंजूरी देणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१०-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभाजनाचा निर्णय मागे घेण्याबाबत

(४४) ४६९३० (०५-०५-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभाजन प्रकरणी लोकप्रतिनिधी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी तीव्र भावना व्यक्ती करित कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाचे विभाजन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर विद्यापीठाला अधिक सक्षम करण्यासाठी निधी व पदे मंजूर करावीत अशी भूमिका येथील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने सदर विद्यापीठाच्या विभाजनाचा निर्णय मागे घेण्यासोबतच निधी व पदे मंजूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२७-०६-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) विद्यापीठ विभाजनावर निर्णय घेण्यात आलेला नाही तसेच विद्यापीठाकरिता पदनिर्मितीस उच्चस्तर समितीने मान्यता दिलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड शहरातील कलामंदिर येथील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या इमारतीच्या परिसरात असलेली अस्वच्छता

(४५) ४६९६७ (०३-०५-२०१६). श्री.हेमंत पाटील (नांदेड दक्षिण) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड शहरातील कलामंदिर येथील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या इमारती परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या रुग्णालयाच्या परिसरात ड्रेनेज लाईन फुटलेली असून ठिकठिकाणी कचराही साचलेला दिसून येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या रुग्णालयात शल्य तंत्र, स्त्रीरोग, प्रसूती विभाग, बालरोग, पंचकर्म व शल्य चिकित्सा विभाग असून येथील रुग्णांना या अस्वच्छतेचा त्रास होत असल्याने त्यांनी यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०६-२०१६) :(१) होय.

(२) सदयस्थितीत खरे नाही. कारण फुटलेली ड्रेनेज लाईन बदलविली असून कचरा होणार नाही. याची रुग्णालयाकडून दक्षता घेण्यात येत आहे

(३) नाही.

(४) याबाबत चौकशी करण्यात आली असून शासकीय आयुर्वेद रुग्णालय, नांदेड या रुग्णालयाची संरक्षक भिंत उंचीला कमी असल्याने किरकोळ विक्रेत्यांकडून अस्वच्छता निर्माण होऊ नये म्हणून सहाय्य अभियंता, नांदेड यांचेकडे अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद रुग्णालय, नांदेड यांचा पाठपुरावा सुरु आहे. तसेच, ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झालेले असून परिसर स्वच्छ राखण्याबाबत रुग्णालयीन प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

**मुंबईतील सर.जे.जे. हॉस्पिटलची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी
अद्ययावत रुग्णालय बांधण्याबाबत**

(४६) ४७५२६ (०३-०५-२०१६). श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.सुनिल भ्रू (दिंडोशी), डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा), श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सर.जे.जे. हॉस्पिटलची १०८ वर्षांची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी १३०० रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय बांधण्याकरीता शासनाने माहे एप्रिल २०१३ मध्ये वा त्या दरम्यान निधी उपलब्ध करून मंजूरी दिलेल्या सुपरस्पेशलिटी रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्याबाबतची कार्यवाही अद्यापही प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकल्पाचे स्वरूप काय आहे, तसेच सदरहू बांधकामाकरीता किती रूपये निधी शासनाने मंजूर करून उपलब्ध करून दिला आहे व बांधकाम पूर्ण होण्यास अपेक्षित कालावधी काय आहे,

(३) अद्याप शासनाने सदर बांधकाम सुरु करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१०-०६-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकल्पामध्ये ११०० नवीन खाटा, २०० सी.सी.यु. खाटा २५० नर्सिंग होम, १६ अतिविशेषोपचार विभाग, २१ अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह इत्यादी बाबींचा समावेश असून नवीन अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त अतिविशेषोपचार रुग्णालय इमारत बांधण्यात येणार आहे. सदर प्रकल्पासाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय क्रमांक: जे.जे.एच-२०११/प्र.क्र.६६२/प्रशासन-१, दिनांक २३.०१.२०१२ अन्वये ७१११५.१९ चौ.मी. बांधकामासाठी रु. ४९७,९५,१६,७२४/- इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

(३) सदर अत्याधुनिक इमारत बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त होताच बांधकामाबाबत कार्यवाही करण्यात येईल.

राज्यातील विनाअनुदानीत शाळांना अनुदान देण्याबाबत

(४७) ४८३९५ (१६-०५-२०१६). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात २४,६९६ शाळा विनाअनुदानीत असून सदर शाळा शासनाच्या अनुदानाच्या प्रतिकेत आहेत, हे खरे आहे काय,

(२) राज्यात मूल्यांकनात अनुदानास पात्र ठरलेल्या १९६७ कायम विनाअनुदानित शाळा तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील १६३७ वर्ग तुकड्यांना अद्यापपर्यंत अनुदान देण्यात आले नाही हे ही खरे आहे काय,

(३) उक्त प्रकरणात शासनाने मूल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे काय,

(४) असल्यास, मूल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना तसेच राज्यातील २४,६९६ विनाअनुदानीत शाळांना सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात अनुदान देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०४-०७-२०१६) :(१), (२), (३), व (४) मुल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

विक्री आणि उत्पादित सर्व वस्तूंचा मराठी भाषेचा वापर होण्यासाठी दंडाची आणि शिक्षेची तरतूद करण्याबाबत

(४८) ४९९५२ (०६-०५-२०१६). श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज भाषा अधिनियम सन १९६४ मधील तरतूदीनुसार दिनांक १ मे, १९६६ पासून वर्जित प्रयोजने वगळता, सर्व कामकाज मराठीतून करणे बंधनकारक असतानाही राज्यात उत्पादित केले जाणा-या इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, माहिती तंत्रज्ञान उपकरणे आदीवर राजभाषा मराठीचा वापर होत नसल्याने आढळून आले हे खरे आहे काय,

(२) शासन परिपत्रक क्रमांक-कपासू-२०१४/प्र.क्र.९४/भाषा-२ नुसार राज्यात विक्री आणि उत्पादीत होणा-या प्रत्येक वस्तूवर मराठी भाषा वापरण्याची, वाचण्याची, टंकलिखित करण्याची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र विक्रीला असलेल्या औषधांवरील वेष्टनांची माहिती, तसेच भ्रमणध्वनी संच, शीतपेये, अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादने यांची माहिती मराठी सोडून इंग्रजी अथवा अन्य भाषांत देण्यात येते, या उत्पादनांचे माहितीपत्रकही मराठीत नसते, त्यामुळे राज्यभाषा मराठीची गळचेपी होत आहे, पर्यायाने सदर परिपत्रकाची अंमलबजावणी कठोरपणे होण्यासाठी शिक्षा व दंड पद्धतीचा अवलंब करण्याची रास्त मागणी हिंदु जनजागृती समितीने दिनांक २२ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या सुमारास मराठी भाषा मंत्री यांना पत्र लिहून केली आहे, हे खरे आहे काय ,

(३) यासंदर्भात अवर सचिव, मराठी भाषा विभाग यांनी पत्र क्रमांक: मभावा २०१५/प्र.क्र.१३६/भाषा-२ दिनांक ९.९.२०१५ याद्वारे अवर सचिव (आस्थापना) यांना पत्र लिहीले आहे, हे खरे आहे काय,

(४) दुकाने आणि आस्थापना यावर मराठी पाट्या लागण्यासाठी जशी दंडाची तरतूद आहे तशी या संदर्भात शासनदंडाची तरतूद करण्यासाठी कायदा करणार आहे काय,

(५) या संदर्भात शासनाचे धोरण काय आहे तसेच या संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) व (५) विद्यमान राजभाषा, अधिनियम, १९६४ व त्याअंतर्गत नियम यामध्ये दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आलेली नाही. तथापि, मराठीचा प्रभावी वापर करण्याकरिता विद्यमान अधिनियम/नियम यामध्ये यथायोग्य दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला विद्यापीठ स्थापन करण्याबाबत

(४९) ५१५५४ (२८-०४-२०१६). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या चौथ्या आठवड्यात वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. १७७ (34)

- (२) असल्यास, या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय,

श्री. विनोद तावडे (०४-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथे आयुष विद्यापीठ स्थापन करण्याबाबत

(५०) ५१९९० (०३-०५-२०१६). श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथे आयुष विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासनमार्फत केंद्राला प्रस्ताव पाठविणेबाबत माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने आयुष विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनमार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२७-०६-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) आयुष विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.